

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

सोमवार, दिनांक २३ मार्च, २०१५ / चैत्र २, १९३७ (शके)

- | | | | |
|-----|--|---|---------------------|
| (१) | शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण,
उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी
भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) | अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण,
अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य
मंत्री | | |
| (३) | पर्यावरण मंत्री | | |
| (४) | पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ३७

राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल करण्याबाबत

- (१) * १०४१७ श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यात माध्यमिक शाळांमधील अर्धवेळची नोकरी पूर्णवेळ करावी यासाठी गत १० वर्षांपासून सुरु असलेल्या राज्य माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाच्या मागणीकडे शासनाने पुन्हा दुर्लक्ष केले असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शालेय शिक्षण विभागाने मंजूर केलेल्या आकृतीबंधात २८७४ अर्धवेळ व २०३१ पूर्णवेळ ग्रंथपालाच्या नविन पदांची निर्मिती केली आहे परंतु ही नवी पदे भरतांना सध्या कार्यरत असणा-या १०६७ अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ बढती देवूनच उर्वरीत पदे भरावी अशी ग्रंथपाल संघाने मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) नाही.

(३) व (४) १००० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांतील अर्धवेळ ग्रंथपालांना पुरेशा कार्यभार नसल्याने पूर्णवेळ पदात रूपांतरीत करण्यात येऊ नये असा शासनाने निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने घनकचरा तसेच सांडपाणी यावर योग्य ती प्रक्रिया न करणाऱ्या महानगरपालिकांवर कारवाई करण्याचा घेतलेला निर्णय

(२) * ६८७१ श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने एकूण सांडपाण्यापैकी ८० टक्के सांडपाणी सोडणाऱ्या व वारंवार स्मरण देऊनही घनकचरा व सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महानगरपालिकांवर कारवाई करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निर्णयानुसार राज्यातील २६ पैकी २० महानगरपालिकांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने माहे डिसेंबर २०१४ मध्ये वा त्यासुमारास नोटिसा पाठविल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यापुढे घनकचरा व सांडपाण्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी म्हणून उपाययोजना अंमलात आणण्याच्या दृष्टीने उक्त २० महानगरपालिकांवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) महानगरपालिकांनी घनकचरा व सांडपाण्याच्या परिपूर्ण व्यवस्थापनासाठी त्यांचे भागभांडवलात दरवर्षी २५% रक्कमेची तरतूद करावी असे आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत सर्व महानगरपालिकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार २६ पैकी १९ महानगरपालिकांनी आर्थिक तरतूदीचा ठराव स्थायी समिती व सर्वसाधारण समितीमध्ये पारीत केलेला आहे. असा ठराव मंजूर करून त्याची प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळास सादर न केलेल्या महानगरपालिकांवर जल (प्रदुषण, प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४ व पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ सह नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, २००० अंतर्गत खटला का दाखल करण्यात येऊ नये अशी नोटीस संबंधित महानगरपालिकांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत बजावण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्राधिकार पत्राची छाननी करण्याकरीता व नागरी संस्थांना मार्गदर्शन करण्याकरीता गठीत केलेल्या तज्ञ समितीत ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा अधिकारी तसेच निवृत्त उपायुक्त मुंबई महानगरपालिका यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी नगरपालिका व महानगरपालिका यांना कारणे दाखवा नोटीस, प्रस्तावित निर्देश तसेच अर्धशासकीय पत्राव्दारे घनकचरा व्यवस्थापन योग्य रितीने करणेबाबत निर्देश दिलेले आहेत.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठाणे, कोल्हापूर, अहमदनगर, परभणी व लातूर महानगरपालिका तसेच महाबळेश्वर, पांचगणी, इचलकरंजी नगरपालिकांवर न्यायालयात खटला दाखल केला आहे.

मा.उच्च न्यायालयाच्या दि. ०२/०४/२०१३ च्या आदेशानुसार नगर विकास मंत्रालयाने तयार केलेल्या कृती आराखड्याची कालबद्ध पध्दतीने अंमलबजावणी करण्याबाबत सर्व नगरपालिका व महानगरपालिका यांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत अन्वये निर्देश दिलेले आहेत.

मा. राष्ट्रीय हरीत लवाद (मुख्य खंडपीठ) यांनी दिलेल्या आदेशास अनुसरून नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांना गुजरात व पंजाबच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापनासाठी नोडल एजन्सी स्थापन करणेबाबत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कापसी (ता.सावली, जि.चंद्रपूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने
जुन्या शाळेच्या इमारतीच्या लाकूड फाट्यामध्ये केलेला गैरप्रकार**

(३) * १४२५१ श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कापसी (ता.सावली, जि.चंद्रपूर) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने जुन्या शाळेच्या इमारतीच्या लाखो रुपयांच्या लाकूड फाट्यामध्ये गैरप्रकार केल्याचे दिनांक २७ ऑक्टोबर, २०१४ रोजीच्या चौकशी समितीमध्ये सिध्द झाले असतांना सुध्दा दोषी व्यक्तींवर अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याचे दिनांक १० फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे : (१) व (२) प्रस्तूत प्रकरणी चौकशीअंती आढळून आलेल्या अनियमिततांच्या अनुषंगाने शाळेचे मुख्याध्यापक यांचेविरुध्द चौकशी सुरु करण्यात आली आहे.

तसेच संबंधित मुख्याध्यापक यांना अन्य एका प्रकरणी (जिल्हा परिषद शाळा, चिरोली येथील गैरव्यवहार प्रकरणी) दि. २८.१०.२०१४ रोजी निलंबित करण्यात आले असून याप्रकरणी देखील संबंधित मुख्याध्यापकांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्य शासनाने सीमावर्ती भागातून येणारा गुटखा
रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याबाबत**

(४) * १४४२८ श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमित देशमुख (लातूर शहर) :

सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील ७२ हजार ८८७ दुकानांची तपासणी अन्न व औषध प्रशासन विभागाने केली त्यापैकी ३ हजार ४१८ ठिकाणी गुटखा सापडला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यात गुटखा बंदी असूनही माहे जुलै, २०१२ पासून रुपये ४७ कोटी ७७ लाख ९१ हजारांचा गुटखा जप्त केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, राज्य शासनाने सीमावर्ती भागातून येणारा गुटखा रोखण्याकरीता स्वतंत्र यंत्रणा उभारणीसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) राज्यात प्रतिबंधित असलेल्या पानमसाला, सुगंधित सुपारी, तंबाखू व तत्सम अन्नपदार्थांपैकी सीमावर्ती भागात त्यावर प्रतिबंध नाही. त्यामुळे सीमावर्ती भागातून येणारा साठा रोखण्याकरीता विविध चेकनाके, रेल्वे, बसस्थानक इत्यादी ठिकाणी पाळत ठेवून कारवाई करण्यात येते. यासाठी पोलिसांचे सहकार्य घेण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना बुटांचा पुरवठा
पंचायत समिती स्तरावर करण्याचा घेतलेला निर्णय**

(५) * १३१९८ श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना बुट पुरविणे व डेक्स बेंच खरेदीच्या योजनेअंतर्गत कंत्राटदाराने बुटांचा पुरवठा थेट शाळेवर न करता पंचायत समिती स्तरावर करण्यासंदर्भात अटी व शर्तीमध्ये नोंद केल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय व त्यानुसार कंत्राटदाराचे हित जोपासणा-या अधिकारी व कर्मचा-यांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही. जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पंचायत समिती स्तरावर पुरवठा करण्यात आलेला आहे. सदर खरेदी जिल्हापरिषदेच्या सेस फंडातून करण्यात आलेली आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**कळमनुरी (जि.हिंंगोली) जीवन प्राधिकरण विभागामार्फत मोरवाडी
२५ गांव पाणीपुरवठा योजना बंद पडल्याबाबत**

(६) * ५६०७ श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कळमनुरी (जि.हिंंगोली) जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मोरवाडी २५ गांव पाणीपुरवठा योजना शासनाने कोटयावधी रुपये खर्चून तयार केली असून सदर योजना नियोजनाचा अभाव व प्रशासकीय दुर्लक्षामुळे गत पाच-सहा महिन्यापासून पूर्णपणे बंद पडली असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त २५ गांव नळ योजनेचे विद्युत पुरवठ्याचे ८० लाख रुपयांची वीज देयकाची थकबाकी असल्याने व वीजदेयके वेळेत भरली नसल्याने, वीज कंपनीने या योजनेचा विद्युत पुरवठा तोडल्यामुळे मागील सहा महिन्यापासून गांवाना पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने नागरिकांनी पाण्यासाठी आंदोलने, उपोषण केली परंतु आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळाले नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे नाही.

मोरवाडी २५ गांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता.कळमनुरी जि.हिंंगोली संबंधीत शिखर समितीद्वारा चालविण्यात येत असून सदर योजनेद्वारा पाणी पुरवठा सुरु आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

प्रस्तूत पाणी पुरवठा योजनेचे सद्यस्थितीत विद्युत देयकाची थकबाकी रु.८० लाख नसून रु.११७.७४ लाख एवढी आहे. परंतु विज वितरण कंपनीद्वारा सदर पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत केलेला नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राजुराबाजार (जि.अमरावती) येथील ११ गाव पाणीपुरवठा योजना बंद असल्याबाबत

(७) * १४०६५ अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राजुराबाजार (जि.अमरावती) येथे गत १२ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून गावांच्या पाण्याची समस्या सोडविण्याकरिता निर्माण करण्यात आलेली ११ गाव पाणीपुरवठा योजना गत तीन वर्षांपासून बंद असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, लोकार्पणानंतर तीन महिने प्रायोगिक तत्वावर गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यासाठी खर्ची पडलेल्या विद्युत बिलाचा भरणा करण्यात आला नाही त्यामुळे ही योजना बंद पडली, त्यानंतर समाविष्ट गावांपैकी काहींनी या योजनेतून पाणी घेण्यास नकार दिला त्यामुळे ही योजना वादात अडकून बंद पडली यामुळे गावांतील इच्छुक लाभार्थी नागरिक सदर पाणीपुरवठा मिळण्यापासून वंचित राहिल्याने त्यांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे अंशतः खरे आहे.

राजुराबाजार व १० गावे ता.वरुड जि.अमरावती प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सन २०१० मध्ये कार्यान्वित करण्यात आली.सदर योजनेद्वारा सन २०१० व सन २०११-१२ च्या उन्हाळ्यात मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे. योजना माहे जुलै, २०१२ पासून बंद आहे.

(२) व (३) हे अंशतः खरे आहे.

प्रस्तुत प्रादेशिक योजनेत समाविष्ट ११ गावांपैकी ३ गावांनी योजनेद्वारा कायमस्वरूपी पाणी घेण्यास नकार दिलेला आहे. उर्वरित ८ गावांना मागणीनुसार सन २०१० व सन २०११-१२ च्या टंचाई कालावधीत पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे. सन २०१३-१४ मधील टंचाई कालावधीत गावांतील अस्तित्वातील स्त्रोतांना मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शिखर समितीद्वारा सदर प्रादेशिक योजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही.

योजना विद्युत देयकाअभावी तसेच किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहे.

शिखर समितीमार्फत थकीत विद्युत देयकाचा भरणा करण्यात आलेला असून किरकोळ कामांची दुरुस्ती करून योजना सुरु करण्याचे निर्देश शिखर समितीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचेमार्फत देण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कापडणे (जि.धुळे) येथील पाणी पुरवठा योजना अपूर्ण असल्याबाबत

(८) * ५८३९ श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कापडणे (जि.धुळे) येथील ३ कोटी १२ लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना ही गेल्या ८ वर्षांपासून प्रलंबित असून अद्याप कामगार नगर, इंंदीरा नगर तसेच खोकरपट्टी, भील वस्ती अशा काही भांगांमध्ये पाईप लाईनचे काम झालेले नसून येथील ग्रामस्थांना अयोग्य पाणी पुरवठ्यामुळे विविध साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजना त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, त्यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे नाही,

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात शालेय पोषण आहारासाठीच्या 'मध्यान्ह भोजनाच्या'

अनुदानात वाढ करण्याबाबत

(९) * १४३४५ श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात शालेय पोषण आहारासाठीच्या 'मध्यान्ह भोजनाच्या' अनुदानात शासनाने दहा महिन्यांनी केवळ २५ व ३८ पैशांनी वाढ केली असल्याने सदर अनुदान अत्यल्प असून मध्यान्ह भोजन परवडत नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, त्यात काय निष्पन्न झाले व त्यानुसार उक्त शालेय पोषण आहारात वाढ करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) शालेय पोषण आहार योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येते. केंद्र शासन दरवर्षी अन्न शिजविण्याच्या दरात ७.५% वाढ करते. यानुसार दिनांक २८/१०/२०१४ च्या शासन निर्णयान्वये शालेय पोषण आहार योजनेतर्गत अन्न शिजविण्याच्या दरात ७.५% वाढ करण्यात आली आहे. (३) प्रश्न उद्भवत नाही.

**बाणकोट (ता.मंडणगड, जि.रत्नागिरी) या पुरातन किल्ल्यामध्ये
गुप्तधनाच्या शोधासाठी करण्यात आलेले उत्खनन**

- (१०) * ६२०१ श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मंडणगड (जि.रत्नागिरी) तालुक्यातील बाणकोट येथील फोर्ट व्हिक्टोरिया उर्फ हिम्मतगड उर्फ बाणकोट या पुरातन किल्ल्यामध्ये गुप्तधनाच्या शोधासाठी नुकतेच उत्खनन करण्यात आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अवैध उत्खननामुळे सदर किल्ल्याच्या सुरक्षिततेला व अस्तित्वाला धक्का पोहोचला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**गडचिरोली येथील आदिवासी विकास महामंडळाने राईस मिल मालकांना
दिलेल्या धानाची भरडाई करून तांदूळ जमा केला नसल्याबाबत**

(११) * ८५६० श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली येथील आदिवासी विकास महामंडळाने सन २०१२-१३ मध्ये वा त्यासुमारास गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील २८ राईस मिल मालकांना धानाची भरडाई करून तांदूळ तयार करण्यासाठी दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राईस मिल मालक आणि आदिवासी विकास महामंडळाच्या करारनाम्यानुसार उक्त तांदूळ अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे जमा करणे गरजेचे होते अद्याप राईस मिल मालकांनी तांदूळ जमा केलेले नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने दोषी आढळणाऱ्या राईस मिल मालकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, कारवाईस होणाऱ्या दिरंगाईची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय, हे खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

(३) खरीप पणन हंगाम २०१२-१३ मध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून गडचिरोली, गोंदिया, नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यात ११,३१,३८५.४३ क्विंटल धानाची खरेदी झाली होती. त्यापैकी १०,९०,९१८.०४ क्विंटल धानाची म्हणजेच सुमारे ९६.४२% धानाची भरडाई या जिल्ह्यातील ९७ मिलसर्माफत झालेली आहे.

या हंगामामधील खरेदी केलेल्या धानाची भरडाई करून तांदूळ जमा करण्याची अंतिम मुदत केंद्र शासनाने दि.३१.१२.२०१३ पर्यंत दिली होती. या मुदतीपर्यंत संबंधित मिलसनी भरडाई केलेला परंतु भारतीय अन्न महामंडळाकडे जमा न करता आलेला सुमारे २.५१ लक्ष क्विंटल तांदूळ मिलसर्माफत शिल्लक असून हा तांदूळ केंद्रीय साठ्यामधून वगळला गेल्याने तो ताब्यात घेण्याची जबाबदारी आता राज्य शासनाची आहे.

त्यासाठी, दिनांक २३.०१.२०१५ च्या शासन परिपत्रकान्वये कार्यपध्दती आखून देण्यात आली असून त्यावर तांदूळ स्विकृतीची कार्यवाही संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेमाफत करण्यात येत आहे,

हा तांदूळ ताब्यात घेण्यासाठी तो केंद्र शासनाच्या विहित विनिर्देशानुसार (FAQ) असणे आवश्यक असून त्याचे सॅम्पलींग करणे आवश्यक आहे. त्याशिवाय पुरेशा गोदामाची उपलब्धता नसल्याने हा तांदूळ जमा करण्यास थोडा विलंब होत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्यावरील देखभाल दुरुस्तीच्या कामात झालेला गैरव्यवहार

(१२) * १०८७६ श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावरील दरड, बुरुज व कडे अतिशय धोकादायक अवस्थेत झाल्याने कड्यावरून तसेच बुरुजावरून पर्यटक कोसळल्याच्या दोन दुर्घटना घडल्या आहेत त्यातील एका पक्षीमित्राचा मृत्यू झाला असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सिंहगड किल्ल्यावरील देखभाल दुरुस्ती व टाक्यातील गाळ काढण्याच्या कामाम मोठा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले असून सदर काम करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याची सूचना पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान दिल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करणाऱ्या कंपनीने चुकीचे अंदाजपत्रक तयार केले आहे असा अहवाल सदर कामाची चौकशी करणाऱ्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग या संस्थेने सादर केला, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी अनेक प्राथमिक सेवा सुविधाही सिंहगड घेरा समितीकडून देण्यात येत नसल्याचे तसेच सिंहगड किल्ल्यांचे सुरक्षा ऑडिट झाले नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने संबंधित ठेकेदारावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच प्राथमिक सेवा सुविधा पुरविण्याबाबत व सुरक्षा ऑडिट होण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) सिंहगड किल्ल्याच्या जतन व दुरुस्ती कामाबाबत जिल्हा नियोजन समिती पुणे यांचे बैठकीत तत्कालीन मा.ना.पालक मंत्री यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांना या कामाची चौकशी करण्याबाबत आदेश दिले होते. त्यास अनुसरून जिल्हाधिकारी, पुणे यांनी कॉलेज ऑफ इंजिनीअरींग पुणे यांना सदर कामाची तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्राप्त अहवालात सकृतदर्शनी कामाचे परिमाण व दर्जाबाबत त्रुटी आढळून आल्या.

(३) हे खरे नाही.

(४) सिंहगड घेरा समिती ही ग्रामपंचायत घेरा सिंहगड येथील ग्रामस्थांची २००८ साली स्थापन झालेली व धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करण्यात आलेली संस्था आहे. या समितीकडून पर्यटकांकडून रु. ५०/- (चारचाकी गाडी) व रु. २०/- (दुचाकी) उपद्रव शुल्क म्हणून वसूल करण्यात येतो. यास वनविभागाने मान्यता दिली आहे. सदर निधीतून कोणत्याही सोई सुविधा समितीने उपलब्ध केलेल्या नाहीत.

(५) व (६) संबंधीत वास्तुविशारद, कंत्राटदार व विभागाचे कनिष्ठ अभियंता तथा शिबीर प्रमुख यांच्याकडून नोटीस व जापनाव्दारे खुलासा मागविण्यात आला आहे. तो प्राप्त होताच संबंधीतांविरुद्ध विहित कार्यवाही करण्यात येईल.

नागपूरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत
तसेच "मज्जातंतू चिकीत्सा विभाग" सुरु करण्याबाबत

(१३) * १११९२ श्री.बंटी भांगडिया (चिमूर), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), डॉ.आशिष देशमुख (काटोल) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये ३९१ पदांच्या भरतीबाबतचा तसेच "मज्जातंतू चिकीत्सा शास्त्र" हा विभाग सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव देखील सन २०१० पासून प्रलंबित असून सदरील रुग्णालयात (E.E.G) ची व्यवस्था सुध्दा नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रलंबित प्रस्तावांना त्वरीत मान्यता देऊन उक्त रुग्णालयामध्ये (E.E.G) ची व्यवस्था करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर येथे मज्जातंतूचिकीत्सा शास्त्र हा विभाग कार्यान्वित झालेला नसल्याने (E.E.G) ची व्यवस्था करण्यात आलेली नाही. सदर विभाग कार्यान्वित होण्यासाठी व अंशतः सुरु असणा-या विषयातील डी.एम.व एम.सी.एच. अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मानकानुसार व गरजेनुसार ३९१ नवीन पदनिर्मितीचा परिपूर्ण प्रस्ताव संचालनालय व संस्थास्तरावर तयार करण्यात येत आहे.

अमरावती महानगरपालिकेकडून महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नागरी दलीत पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेतर्गत प्राप्त झालेला निधी अखर्चित राहिल्याबाबत

(१४) * १०२८८ डॉ.सुनिल देशमुख (अमरावती), डॉ.पंकज भोयर (वर्धा) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेतर्गत अमरावती महानगरपालिका क्षेत्रात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबियांना

खाजगी नळ जोडणी व वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक ९ मे, २०१३ चे शासन निर्णय क्र.नादवसू/२०१३/प्र.क्र.२६६/पापु-२२ अन्वये मंजूर करण्यात आलेल्या ८२५.२४ लक्ष रुपयांचा निधी दिनांक ३१ जानेवारी, २०१५ पर्यंत अखर्चित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुषंगाने सदर निधी अखर्चित राहण्याची कारणे काय आहेत व सदर निधी अखर्चित राहण्यास जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, सदर निधी खर्च करण्याबाबत अमरावती महानगरपालिका प्रशासनातर्फे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) सदर योजनेकरीता अमरावती महानगरपालिकेस रुपये ८२५.२४ लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यापैकी आतापर्यंत रुपये ८९.७८ लक्ष इतका खर्च करण्यात आला असून योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.

(२), (३) व (४) सदर योजनेसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी अल्प प्रमाणात खर्च झाला असल्याने अमरावती महानगरपालिकेकडून खुलासा मागविण्यात आला असून सदर खुलाशाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येईल.

**लांजा (ता.राजापूर, जि.रत्नागिरी) येथे असलेल्या शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील गैरसोयीबाबत**

(१५) * १२८९६ श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, लांजा (ता.राजापूर, जि.रत्नागिरी) येथे असलेल्या गैरसोयी तसेच १०० विद्यार्थी वसतीगृहाचा अपूर्णवस्थेत असलेला प्रस्ताव व माहे जून, २०१२ पासून या संस्थेस कायमस्वरूपी प्राचार्य नाही आदि बाबींसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १६ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास मा.गृहनिर्माण तथा मा. उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री यांना पत्रव्यवहार करुनही अद्यापी कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुषंगाने याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय निष्पन्न झाले व त्यानुसार उक्त प्रकरणी शासनस्तरावर पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) "औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, लांजा" या संस्थेकडून वसतीगृह बांधणेबाबत प्रस्ताव मागील ३ वर्षात संचालनालयास प्राप्त झाला नाही. सदर संस्थेतील प्राचार्य यांना बदलीने "औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगोला, जि.सोलापूर" येथे कार्यमुक्त

केल्यानंतर त्यांचा अतिरिक्त कार्यभार उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांना देण्यात आला आहे. संस्थेत कायमस्वरूपी प्राचार्य नेमण्याबाबत संचालनालयास शासनस्तरावर निर्देश देण्यात आले आहेत.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे जिल्ह्यातील भातसा व उल्हास नदीचे पाणी प्रदुषित झाल्याबाबत

(१६) * १४२३७ श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.भिमराव धोंडे (आष्टी), श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वासिंद (जि.ठाणे) येथील जिंदाल स्टील कंपनी रसायनयुक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता भातसा नदीत रसायनयुक्त पाणी सोडत असल्याने नदीतील मासे मृत्युमुखी पडत असून हेच पाणी तेथील नागरिकांना देण्यात येत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील रासायनिक कारखान्यांमधून कोणत्याही प्रक्रियेविना सांडपाणी उल्हास नदीत सोडण्यात येत असल्याने उल्हास नदी प्रदुषणाची केंद्राकडून दखल घेऊन महाराष्ट्र प्रदुषण मंडळाला चौकशीचे आदेश दिले असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार रसायनयुक्त पाणी सोडणा-या कंपनीविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच भातसा व उल्हास नदीचे प्रदुषण रोखण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार सदर कारखान्याच्या उत्पादन प्रक्रियेतून निघणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता औद्योगिक सांडपाणी सयंत्रणा जसे ऑईल स्किमर, न्युट्रलायझेशन/इक्वेलायझेशन, क्लेरिफिक्युलेटर, फिल्टरप्रेस, एरियेशन टँक, रिव्हर ऑसमेसिस आणि मल्टिपल इफेक्टिव इव्हॅपरेटर व ऑसिड रिकव्हरी प्लॅन्ट, एरियेशन व साठवण टँक इ. बसविलेली आहे. त्यामधून प्रक्रियाकृत केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर उत्पादन प्रक्रियेत तसेच कारखान्याच्या परिसरातील बागबगिचा करिता वापर करण्यात येतो.

(२) होय.

(३) उल्हास नदी प्रदूषणासंबंधी मा.राष्ट्रीय हरित न्यायालय, पूणे यांच्याकडे प्रकरण क्र.३७/२०१३ द्वारे दाखल करून घेण्यात आलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षांमध्ये म.प्र.नि.मंडळ/म.औ.वि.महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था व सामुहिक सांडपाणी प्रक्रिया सयंत्रणा संगठण यांच्यामार्फत समन्वय साधून उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच म.प्र.नि.मंडळाने सदरहू कार्यक्षेत्रामध्ये दोषी आढळलेल्या उद्योगावर कारखान्याचे उत्पादन बंद करण्याचे आदेश, प्रस्तावित आदेश, कारणे दाखवा नोटीस, यासह बँकहमी जप्त करणे, अशा प्रकारच्या कार्यवाही सातत्याने केल्या जात आहेत. सदरील प्रकरण मा.राष्ट्रीय हरित न्यायालय यांच्याकडे प्रलंबित असून, न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे म.प्र.नि.मंडळामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्हयातील शासकीय रुग्णालयातील व मिरज तालुक्यातील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय व महाविद्यालयातील गैरसोईबाबत

(१७) * १४०९२ डॉ.सुरेश (भाऊ) खाडे (मिरज) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगलीतील शासकीय रुग्णालयातील १५ ते २० क्षमता असलेल्या बर्न विभागातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून एकाच वेळेस उपचारासाठी जास्त रुग्ण आल्यास रुग्णांची फारच गैरसोय होते तसेच सदरील रुग्णालयात भाजलेल्या रुग्णांवर उपचारासाठी लागणारे औषधेही महाग असून अनेक प्रकारची औषधे रुग्णालयात उपलब्ध असतानाही डॉक्टर उक्त औषधे बाहेरून खरेदी करण्यासाठी सांगतात ही बाब माहे एप्रिल, २०१४ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) तसेच मिरज तालुक्यातील "वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय व शासकीय महाविद्यालय" येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून येथे अस्थीरोग, कान-नाक-घसा, नेत्र व प्रसुती विभागात शस्त्रक्रिया होत असतानाही सदर शस्त्रक्रिया व उपचाराकरीता आवश्यक असणारी औषधे पुरेशा प्रमाणात खरेदी न केल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणांची शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय निष्पन्न झाले व त्यानुसार प्रश्न भाग (१) मधील रुग्णालयाच्या बर्न विभागाचे विस्तारीकरण करण्यासह रुग्णांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्याबाबत तसेच प्रश्न भाग (२) मधील रुग्णालयातील रुग्णांना आवश्यक ती औषधे त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**रोहा, माणगाव व पेण (जि.रायगड) तालुक्यातील अंत्योदय
कार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याबाबत**

(१८) * ७६१४ श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग) :
सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील
काय :-

(१) रायगड जिल्ह्यात कातकरी या आदीम जाती कुटुंबाना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार
सन २०१४ मध्ये वा त्यासुमारास अंत्योदय कार्ड वाटप करण्यात आली परंतु नव्याने वाटप
करण्यात आलेल्या माणगाव, रोहा, पेण तालुक्यातील कार्डधारकांना धान्य मिळत नाही, हे खरे
आहे काय,

(२) असल्यास, कार्ड देऊन ५ महिने होऊन गेल्यानंतर देखील कार्ड धारकांना धान्य देण्यात
येत नाही हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याने संबंधित अधिका-यांवर कोणती कारवाई
करण्यात आली वा येत आहे,

(३) असल्यास, सदर कार्डधारकांना धान्य देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत
आहे,

(४) नसल्यास, सर्वसाधारण विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अंत्योदय कार्डधारकांना उच्च
न्यायालयाच्या आदेशानुसार विहित प्रमाणानुसार अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

वर्धा जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतीची निर्मल ग्राम योजनेसाठी करण्यात आलेली निवड

(१९) * १२७५१ श्री.समीर कुणावार (हिंगणघाट) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि
स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वर्धा जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सन २०१३-१४ अंतर्गत निर्मल ग्राम योजनेसाठी
जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असून त्यापैकी केवळ १३ ग्रामपंचायती
पात्र ठरल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्ह्यातील उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये सदर योजनेची अंमलबजावणी न
झाल्याचेही निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये सदर योजना पुनःश्च राबविण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) अंशतः खरे आहे.

सन २०१३-१४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायती निर्मल ग्राम पुरस्काराकरिता केंद्र शासनास प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वर्धा जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींची तपासणी केंद्र शासनाच्या पथकामार्फत माहे फेब्रुवारी, २०१४ मध्ये करण्यात आली होती. यानुसार केंद्र शासनामार्फत १५ ग्रामपंचायती निर्मल ग्राम पुरस्कार योजनेमध्ये पात्र ठरल्या आहेत.

(२) हे खरे नाही.

निर्मल ग्राम पुरस्कार योजनेतर्गत हागणदारीमुक्त ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना रोख पारितोषिक देण्यात येते. सदर पुरस्कार प्राप्त होण्यासाठी केंद्र शासनाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. तथापि सदर पुरस्कार प्राप्त होईपर्यंत ग्रामपंचायती या योजनेत भाग घेऊ शकतात.

(३) सद्यःस्थितीत वर्धा जिल्ह्यामधील ५१७ ग्रामपंचायतीपैकी २०५ ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला असून उर्वरित ३१२ ग्रामपंचायतीपैकी सन २०१५-१६ मध्ये १९२ व सन २०१६-१७ मध्ये १२० ग्रामपंचायती जिल्हा परिषदेमार्फत निर्मल ग्राम पुरस्काराकरिता प्रस्तावित करण्यात येणार आहेत.

(४) विलंब झालेला नाही.

राज्यातील काही प्राथमिक शाळांमध्ये आवश्यकतेपेक्षा कमी शिक्षक असल्याबाबत

(२०) * ६६९० श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शिक्षकांच्या प्रमाणापेक्षाही अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असून त्याच वेळेत राज्यात जवळपास ३६ टक्के शाळांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे व ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक २५५, नाशिक मध्ये २०४ व गडचिरोली १३७ एकशिक्षकी शाळा असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नेमणे आवश्यक असतानाही काही ठिकाणी हे प्रमाण २३ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक तर काही ठिकाणी एकशिक्षकी शाळा अशी विसंगती असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, त्यात काय निष्पन्न झाले व त्यानुसार उक्त प्रकरणी पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे नाही.
 (२) हे खरे नाही.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा खोल्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या निधीचा हिशोब न लागल्याबाबत

- (२१) * १३२२९ श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या बांधकामासाठी सन २०१२-१३ मध्ये रूपये सव्वाचार कोटींचा निधी मिळाला होता, परंतु सदरील निधीच्या खर्चाचा हिशोब लागत नसल्याने, पुन्हा सर्व शिक्षा अभियानातून शाळा खोल्या बांधण्यासाठी सन २०१२-१३ मध्ये रूपये ९ कोटी ३३ लाखांचा निधी देण्यात आला होता. या निधीतून दिनांक ३१ मार्च २०१४ पर्यंत ५ कोटी १५ लाख रूपये खर्च केले गेले, उर्वरित ४ कोटी १५ लाख रूपये कुठे खर्च झाले, याचा हिशोब मात्र अजून लागलेला नाही, हे खरे आहे काय,
 (२) तसेच सदरील निधी ग्रामपंचायतीस दिला असेल तर सदरील ग्राम पंचायतीने किती शाळांच्या वर्ग खोल्या बांधल्या,
 (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निष्पन्न झाले व त्यानुसार पुढे संबंधित दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

- श्री. विनोद तावडे :** (१) नाही.
 (२) सदरील निधी ग्रामपंचायतीस दिलेला नाही. मात्र Spillover निधीमधून १०९४ वर्गखोल्या बांधकामे पूर्ण झाली आहेत.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.
 (४) प्रश्न उद्भवत नाही.
-

**अमरावती शहरातून वाहणा-या अंबानाल्याचे दुषित पाणी पेढी नदीमार्गे
अकोला जिल्ह्यातील पुर्णा नदीत मिसळत असल्याबाबत**

(२२) * १२७९६ श्री.प्रकाश भारसाकळे (अकोट) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती शहरातून वाहणा-या अंबानाल्याचे दुषित पाणी पेढी नदीमार्गे अकोला जिल्ह्यातील पुर्णा नदीत मिसळत असल्याने पुर्णा काठच्या शेकडो गावातील लाखो नागरिकांना दुर्धर आजाराने ग्रसले असल्याने याबाबत अकोला येथील नागरीकांनी माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास विभागीय आयुक्त, अमरावती, मनपा आयुक्त व प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना समस्याचे निवेदन दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने महानगरपालिका, प्रदुषण नियंत्रण मंडळ व जीवन प्राधिकरण विभागाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) होय, हे खरे आहे. त्या अनुषंगाने दि.३०/०१/२०१५ रोजी विभागीय आयुक्त यांच्या कडे पुर्णा नदीच्या प्रदुषणाबाबत अकोला व अमरावती या विभागातील लोकप्रतिनिधी, आयुक्त अमरावती व अकोला, महानगरपालिका, जिल्हा परिषद अकोला, मजिप्रा, अमरावती व मप्रनि, मंडळ यांच्या समवेत चर्चा करण्याबाबत बैठक घेतली होती.

(२) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने या अनुषंगाने, (अ) दि.०६.०२.२०१५ रोजी संयुक्तीक पाहणी करून २२ ठिकाणच्या घेण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्याच्या प्राप्त पृथक्करण अहवालावरून बहुतांश ठिकाणी नदीच्या पाण्यामधील BOD व DO वगळता उर्वरित घटक विहित मर्यादेत असल्याचे आढळून आले होते.

ब) पाहणी दरम्यान कोणत्याही औद्योगिक घटकांकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या नदीपात्रात औद्योगिक सांडपाणी जात नव्हते.

क) महानगरपालिका, अमरावती यांनी अमरावती शहरातील निघणाऱ्या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी ३०.५ द.ल.लि./दिन क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रीया संयंत्रणा दि.३०.०४.२०१३ व ४४ द.ल.ली/दिन क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रीया संयंत्रणेचे बांधकाम दि.३१.१२.२०१३ पर्यंत कार्यान्वित करणे अपेक्षित होते ते पुर्ण न झाल्याने महानगरपालिकेस नोटीस देण्यात आली आहे.

ड) अमरावती महानगरपालिकेस दि.०६.०६.२०१४ व २०.०९.२०१४ अन्वये २५ टक्के आर्थिक तरतुद घनकचरा व्यवस्थापन व घरगुती सांडपाणी व्यवस्थापनासाठी राखून ठेवण्याबाबत सर्व साधारण सभेमध्ये व स्थायी समितीमध्ये ठराव पास करण्याबाबत निर्देश म.प्र.नि.मंडळाने दिलेले होते. त्या अनुषंगाने, अमरावती महानगरपालिकेने ठराव पारित केलेला आहे.

इ) अकोला महानगरपालिकेस दि. ०६.०६.२०१४, २०.०९.२०१४, २६.१२.२०१४ व २०.०१.२०१५ अन्वये २५ टक्के आर्थिक तरतूद घनकचरा व्यवस्थापन व घरगुती सांडपाणी व्यवस्थापनासाठी राखून ठेवण्याबाबत सर्व साधारण सभेमध्ये व स्थायी समितीमध्ये ठराव पास करण्याबाबत निर्देश म.प्र.नि. मंडळाने दिलेले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यातील अल्पसंख्यांकबहुल मालेगाव व मनमाड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांसाठी दुस-या सत्रामध्ये अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत

(२३) * ९१७१ श्री.अबू आजमी (मानखुर्द शिवाजीनगर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यातील अल्पसंख्यांकबहुल मालेगाव व मनमाड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांसाठी दुस-या सत्रामध्ये अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी नाशिक विभाग विकास पॅकेजअंतर्गत सन २००९ मध्ये मंजुरी देऊनही माहे नोव्हेंबर, २०१४ पर्यंत या संस्थांमध्ये सदर अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरु झाले नसल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच उच्च शिक्षण घेणा-या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी नाशिक व मालेगाव येथे वसतीगृह सुरु झाले नसल्याचेही निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग (१) व (२) बाबत शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीमध्ये काय निष्पन्न आले व तदनुसार उक्त प्रकरणी शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) होय.

(३) अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याची कार्यवाही शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत करण्यात येते. त्यानुसार तहसिलदार नाशिक व मालेगाव यांनी पूर्वी प्रस्तावित केलेल्या जागा सहाय्यक संचालक, नगर रचना, नाशिक यांचे प्रतिकूल अभिप्रायामुळे उपलब्ध होवू शकलेली नाही. तसेच मालेगांव शहर व आसपासचे मंडळात योग्य जागा उपलब्ध नसल्याचे तहसिलदार, मालेगांव यांनी जिल्हाधिकारी, नाशिक यांना कळविलेले आहे. तरीही तहसिलदार, नाशिक यांचेकडून संयुक्तिक जागा उपलब्ध असल्याबाबतचा अंतिम अहवाल सादर करण्यात येत आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर वसतिगृह बांधकाम करणे शक्य आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खोपोली (जि.रायगड) येथील पाताळगंगा नदी पूर्णतः प्रदुषित झाल्याबाबत

(२४) * ८१५४ श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खोपोली (जि.रायगड) येथील पाताळगंगा नदी पूर्णतः प्रदुषित झाली असून या नदीच्या पाण्याला उग्र वास येत असल्याचे माहे जानेवारी २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त परिसरातील रसायनांच्या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी तसेच रसायन मिश्रित पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नदीकिनारी असलेल्या गावातील नागरिकांच्या शरीराला खाज सुटणे, पुरळ उठणे तसेच काही प्रमाणात श्वसनविकारही जडले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यासंदर्भात उक्त परिसरातील नागरिकांनी संबंधित अधिका-यांकडे वारंवार तक्रार करून सुध्दा कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर तसेच रासायनमिश्रित पाणी नदीत सोडणाऱ्या कंपन्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) हे खरे नाही.

माहे जानेवारी, २०१५ वा त्या सुमारास अशा प्रकारची तक्रार म.प्र.नि.मंडळाकडे प्राप्त नाही.

- (२) जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड, जिल्हा परिषद, अलिबाग यांच्या दि. ०५.०३.२०१५ च्या पत्रानुसार, हे खरे नाही.
- (३) हे खरे नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सिमेंट कंपनीने ग्राहकांना वाजवी भावात सिमेंट उपलब्ध करून देण्याबाबत

(२५) * १३४९४ श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील सिमेंट कंपनीने माहे डिसेंबर, २०१४ च्या शेवटच्या आठवड्यात व माहे जानेवारी, २०१५ मध्ये अशा ३० दिवसांच्या कालावधीत प्रति सिमेंट बॅग वर सुमारे ८० रुपयांनी भाव वाढ केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, एक बॅग सिमेंट तयार करण्यासाठी सरासरी खर्च १२२ रुपये येत असतांना बाजारात सदर बॅगची विक्री किंमत २८० ते ३५० रुपयांनी केली जात असल्यामुळे सर्वसाधारण ग्राहकांना प्रति बॅग १५८ ते १६५ रुपये जादा रक्कम अदा करावी लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत इतर राज्यात सिमेंट बॅगची बाजारात किंमत ८० ते १०० रुपयांनी कमी आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने तीन वर्ष आदी सिमेंट कंपन्यांनी विनाकारण मुल्यवृद्धी केल्यामुळे देशातील ११ सिमेंट कंपन्यांना ६ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने सर्वसाधारण ग्राहकांना वाजवी भावात सिमेंट उपलब्ध करून देण्यासाठी सिमेंट कंपन्यांवर शासनाचे नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१), (२), (३), (४), (५) व (६) प्रस्तुत बाब राज्य शासनाच्या अधिकार कक्षेतील नसून ती केंद्र शासनाच्या अखत्यारीतील आहे.

**पंढरपूर (जि.सोलापूर) तालुक्यातील सुमारे २८ गावात
व्यायामशाळा न बांधताच केलेला गैरव्यवहार**

- (२६) * १४४६२ श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पंढरपूर (जि.सोलापूर) तालुक्यातील सुमारे २८ गावात व्यायामशाळा बांधण्यासाठी तेथील विविध संस्थांनी सन २००६ ते २०१४ पर्यंत शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान घेतले आहे, परंतु अद्यापही त्याठिकाणी व्यायामशाळा बांधण्यात आल्या नसून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार तेथील ग्रामस्थांनी दिनांक १६ जानेवारी, २०१५ रोजी जिल्हाधिकारी, सोलापूर तसेच तहसिलदार, पंढरपूर यांचेकडे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त तक्रारीच्या अनुषंगाने यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार संबंधित दोषींवर पुढे कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, तक्रार केली हे खरे आहे.

- (२) व (३) या प्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्यामार्फत संबंधित संस्थांची तपासणी करण्याची कार्यवाही सुरु आहे.
-

टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये पुरविण्यात आलेली जंतुनाशके बनावट आढळल्याबाबत

(२७) * ७६०५ श्री.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.भिमराव धोंडे (आष्टी), श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात पुरविण्यात आलेली जंतुनाशके बनावट असल्याचे निदर्शनास आले असून ती मुळातच टाटाच्या लेखी जर्मनीची उत्पादने म्हणून मागवण्यात आली होती, जर्मनीचे उत्पादन केवळ भारतात विकण्याची जबाबदारी घेतलेल्या मार्केटींग कंपनीने प्रत्यक्षात मात्र ते भारतातच उत्पादित केली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणात तंत्रज्ञान हस्तांतराचा करार करण्यात आला होता काय, असल्यास, कंपनीने नमुद केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसारच भारतात उत्पादन होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच दमण राज्यातून टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये पुरविण्यात आलेली जंतुनाशके बनावट असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली असून मुंबईसह राज्यात येणा-या औषध साठ्यांपैकी अनेक औषधे ज्या विविध राज्यात तयार केली जातात तिथे औषधे व प्रसाधन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय, हे खरे आहे.

(२) मे. रुसेल फार्माडिन प्रा.लि., दरियास्थान स्ट्रीट, वडगादी, मुंबई ३ या मार्केटिंग कंपनीस जर्मनीतील डॉ. हान्स रोशमॅन जीएमबीएच या कंपनीने उपरोक्त ब्रॅंडचे नावाने भारतात उत्पादन/विक्री करण्याकरीता त्यांचे पत्र दिनांक २०/०१/२०१० अन्वये अनुमती दिली आहे असे आढळून आले.

(३) व (४) टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पुरविण्यात आलेली जंतुनाशके मिथ्याछाप (misbranded) असल्याचे स्पष्ट झाले हे खरे आहे. त्याबाबत खटले दाखल केले असून न्यायप्रविष्ट आहेत. मुंबईसह राज्यात येणा-या औषध साठ्यांवर वेळोवेळी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्या अंतर्गत आवश्यक कार्यवाही केली जाते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील "कामा" हॉस्पिटलमध्ये पुरुषांना देण्यात येणारी
"रेडियो थेरपी" तज्ज्ञाअभावी बंद असल्याबाबत

(२८) * १२२६५ श्री.हितेंद्र ठाकूर (वसई) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये देण्यात येणा-या "रेडियो थेरपी" प्रमाणे शासनाच्या मुंबईतील "कामा" हॉस्पिटल मध्ये पुरुषांनाही "रेडियो थेरपी" देण्याची योजना शासनाने निश्चित केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू कामा हॉस्पिटलमध्ये रेडिओ थेरपी तज्ज्ञांची कमतरता असल्याने उक्त उपचार पध्दती देण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त तज्ज्ञांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यासह उक्त रुग्णालयातील "रेडियो थेरपी" उपचार पध्दती त्वरीत सुरु करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीतील रसायनयुक्त
सांडपाण्यामुळे खाड्या प्रदुषित झाल्याबाबत

(२९) * ७२०२ श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईत मोठी औद्योगिक वसाहत निर्माण झाल्याने शेकडोहून अधिक लघुउद्योगातील कंपन्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता रसायनयुक्त सांडपाणी थेट नाल्यावाटे सोडत असल्याने वाशी, घणसोली, कोपरखैरणेतील खाड्या प्रदुषित होत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुषंगाने, सदर कंपन्यावर कोणती कारवाई केली तसेच प्रदुषण रोखण्याकरिता कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) हे खरे नाही.

लहान उद्योगांनी उभारलेल्या प्राथमिक स्वरूपाच्या सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेमध्ये (ईटीपी) औद्योगिक सांडपाण्यावर प्राथमिक स्वरूपाची प्रक्रिया करून प्रक्रियाकृत औद्योगिक सांडपाणी टी.टी.सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात उभारलेल्या २७ एम.एल.डी. एवढ्या क्षमतेच्या सामाईक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेकडे (सी.ई.टी.पी.) पाठविले जाते. सदर यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून प्रक्रियाकृत सांडपाणी बंद पाईपलाईनद्वारे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (NIO) शिफारशी प्रमाणे वाशी खाडीत सोडले जाते.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात २ हजार ३७२ गावांत शाळा नसल्याबाबत

(३०) * १०९३२ श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकारानुसार प्राथमिक शाळांपासून १ किमी अंतरावर, उच्च माध्यमिक शाळा ३ किमी तर माध्यमिक शाळा ५ किमी अंतरावर असावी, शाळा गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी अनेक उत्तम नियमांचा अंतर्भाव शिक्षणहक्क कायदा २००९ मध्ये करण्यात आला असून मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी ही यामागील तळमळ आहे, यासाठी शासनाने २०० लोकसंख्येमागे १ प्राथमिक शाळा तर २ हजार लोकसंख्येसाठी १ माध्यमिक शाळा असा निकर्ष निश्चित केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुषंगाने माहे जुलै २०१२ ला राज्यातील २ हजार ३७२ गावांचा बृहत आराखडा तयार करण्यात आला असून याठिकाणी शाळेच्या इमारतींची आणि शिक्षकांची सोय करण्याचा निर्णय झाला असतानाही अद्याप सदर गावामध्ये शाळा नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) जुलै, २०१२ मध्ये २,३७२ गावांचा बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. तथापि, शाळा मंजूरीकरिता बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अन्वये विहित केलेल्या निकषांची/अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

सद्यस्थितीत बृहत आराखड्याच्या पुढील कार्यवाहीसंबंधी प्रकरण मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे न्यायप्रविष्ट असल्यामुळे अद्याप, बृहत आराखड्यांतर्गत शाळा मंजूर करण्यात आलेल्या नाहीत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**श्रीक्षेत्र वरखेड (जि. अमरावती) येथील जि.प.प्राथमिक
मराठी शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्याबाबत**

(३१) * १२१७५ श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती येथील १४० वर्षे जुनी असलेली आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीक्षेत्र वरखेड जि.प.प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीची दुरुवस्था झाल्याने मोडकळीस आली असूनही सन २००९ पासून या शाळेच्या बांधकामाबाबत शाळा समिती गट शिक्षण अधिकारी, जिल्हापरिषद स्टॅडींग कमिटी असा सतत पाठपुरावा करूनही सदर शाळेचे अद्यापी बांधकाम झालेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील इमारत कोसळून जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने याबाबत शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष श्री. संदिप मनगटे यांनी दिनांक ५ जानेवारी, २०१५ रोजी जिल्हाधिकारी अमरावती यांचे समक्ष लोकशाही दिनी तक्रार सादर करूनही तसेच, मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीने शाळेचे बांधकाम करण्याकरिता ठराव घेऊन शासनाकडे प्रस्ताव सादर करूनही अद्यापही उक्त प्रकरणी कार्यवाही करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त शाळेची त्वरीत दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) संदिप मनगटे यांनी दिनांक ५/०१/२०१५ रोजी लोकशाही दिनी तक्रार केली आहे, हे खरे आहे.

(३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, अमरावती यांनी जिल्हा नियोजन समितीकडे, सदर शाळेच्या वर्गखोल्या बांधण्याकरीता निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. निधी मंजूर झाल्यावर बांधकामाबाबत कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अवैध गुणवाढ प्रकरणाबाबत

(३२) * १३९०१ श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर), श्री.राजू तोडसाम (अर्णी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सन २०१४ च्या उन्हाळी सत्रातील अवैध गुणवाढप्रकरणी उपमुख्य गुणमुल्यांकन अधिकाऱ्यासह पाच विद्यार्थी तसेच एक रोजंदारी कर्मचारी अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय व त्यानुसार पुढे संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

- (२) सदर प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-१९९४ कलम ३२(६)(ए) अंतर्गत गठित समितीने केली आहे. समितीने केलेल्या शिफारशी परीक्षा मंडळाने दि.०७.०१.२०१५ च्या सभेत मान्य केलेल्या आहेत. त्यानुसार सदर प्रकरणाच्या संदर्भात फ्रेजरपूरा पोलिस स्टेशन अमरावती येथे दि.१७.०१.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

औंढा (जि.हिंगोली) तालुक्यातील रेशन धान्याची काळ्या बाजाराने होत असलेली विक्री

(३३) * ५६६६ श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औंढा (जि.हिंगोली) तालुक्यातील १२३ गावात ३०० च्यावर रेशन दुकानदारांची संख्या असून शासनाकडून या दुकानदारांना मासिक हजारो टन गहू, तांदूळ व साखर हे अन्नधान्य अतिशय माफक दराने देण्यात येते परंतु दुकानदारांकडून रेशन धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रेशन दुकानावर शिधापत्रिकाधारकांची बोगस संख्या दाखवून हजारो टन अन्नधान्याची लुट करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणाबाबत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार गैरव्यवहार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई करून अन्नधान्य पुरवठा बंद करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) दिनांक १७ जानेवारी, २०१५ रोजी दैनिक पुण्यनगरी मध्ये औंढा तालुक्यातील "रास्तभाव दुकानाचा माल अन्न माफीयांच्या घशात" अशा स्वरूपाची बातमी प्रसिध्द झाली होती.

- (२) नाही.
- (३) उपरोक्त बातमीच्या अनुषंगाने तहसिलदार, औंढा नागनाथ यांचेकडून चौकशी करण्यात आली असून, केलेल्या चौकशीमध्ये वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीत तथ्य नसल्याचे आढळून आले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**शहादा (जि.नंदुरबार) तालुक्यातील सालदार नगर भागात
केशरयुक्त पानमसाला गुटख्याची होत असलेली विक्री**

(३४) * ५८५० श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खान्देशातील शहादा (जि.नंदुरबार) तालुक्यातील सालदार नगर भागात ८० हजार रुपये किमतीचा केशरयुक्त पानमसाला गुटखा आढळून आला असून शहरातील अनेक पान टप-यावर गुटख्याची सर्रास विक्री चालू असूनसुद्धा अन्न व प्रशासन विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गुटख्यांची अशा प्रकारे चालणारी अवैध विक्री रोखण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, त्याचा तपशील काय आहे,

(४) नसल्यास, त्यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) शहादा (जि.नंदुरबार) तालुक्यातील फेरीवाल्याकडून प्रतिबंधित ८००००/- रु. किमतीचा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला हे खरे आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित पदार्थाच्या विक्रीकडे दुर्लक्ष होत आहे हे म्हणणे खरे नाही.

(२) व (३) प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री रोखण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाकडून वाहतूक व वितरणावर पाळत ठेवण्यात येते तसेच वेळेवेळी तपासण्या करण्यात येतात व कारवाई करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**जैतापूर (ता.राजापूर,जि.रत्नागिरी) गावाला पाणीपुरवठा करण्याच्या
कामाकरिता प्रसिध्द करण्यात आलेल्या निविदाबाबत**

(३५) * ६२०८ श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जैतापूर (ता.राजापूर, जि.रत्नागिरी) आरोग्य केंद्राला पाणी पुरवठा करण्यासाठी मौजे दळे येथील एका शेतक-याच्या जमिनीत विहिर खोदून आरोग्य केंद्राच्या इमारतीपर्यंत पाणी नेण्यासाठी १९ लक्ष रुपये खर्च करण्यात आला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मौजे दळे येथील ग्रामपंचायतीचा व तेथील ग्रामस्थांचा विरोध असतांना आरोग्य केंद्रापर्यंतचे पाणी जैतापूर गावाला पुरविण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १ कि.मी. अंतरावर केवळ पाईपलाईन टाकण्यासाठी सुमारे २८ लाख रुपयांचे ई-टेंडर दिनांक ८ ऑगस्ट, २०१४ रोजी वा त्यासुमारास प्रसिध्द केले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

प्रत्यक्षात रु.१६.०६ लाख खर्च झालेला आहे.

(२) होय, हे अंशतः खरे आहे.

मौजे दळे येथील ग्रामपंचायतीचा व तेथील (होळी) ग्रामस्थांचा विरोध असतांना आरोग्य केंद्रापर्यंत पाणी जैतापूर गावाला पुरविण्यासाठी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती जैतापूर यांनी सुमारे २७.७४ लाख (ढोबळ किंमत रु.३०.४० लक्ष) रुपयांचे ई-टेंडर प्रसिध्द केले आहे. तथापि, सदर कामात केवळ १ कि.मी. पाईपलाईन टाकणेचा समावेश नसून त्यात अस्तित्वातील पंप गृहाची किरकोळ दुरुस्ती ५.०० अ.श. चे ०२ नवीन पंप, दाब नलिका १ कि.मी. लांबी अस्तित्वातील साठवन टाकीची दुरुस्ती, वितरण व्यवस्था ५.२० कि.मी. लांबी व प्रायोगिक तत्वावर योजना ०३ महिने चालविणे इत्यादी कामांचा समावेश आहे.

(३) वरील २ प्रमाणे चौकशीची आवश्यकता नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील परिचार्य व्यवसायातील जनरल नर्सिंगमधील
(जीएनएम) प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन वाढविण्याबाबत**

(३६) * ८५६४ श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील परिचार्य व्यवसायातील जनरल नर्सिंग मधील (जीएनएम) प्रशिक्षणार्थींचे गेल्या ३० वर्षात शासनाने विद्यावेतन वाढविलेले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अवघ्या ३५६/- रु. वार्षिक विद्यावेतनावर राज्यातील १२०० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी परिचारिका प्रशिक्षण घेत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने उक्त प्रशिक्षणार्थी परिचारिकांचे विद्यावेतन वाढविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) होय.

(३) जीएनएम नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात वाढ करण्यासंदर्भातील प्रस्तावाची पडताळणी करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची
कोटयावधी रुपयांची थकबाकी असल्याबाबत

(३७) * १०२९५ डॉ.सुनिल देशमुख (अमरावती), डॉ.पंकज भोयर (वर्धा) : सन्माननीय

पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कोटयवधी रुपयांची थकबाकी आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर थकबाकी वसूल करण्याच्या दृष्टीने विभाग स्तरावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, या कार्यवाही अंतर्गत थकबाकीच्या रकमेपोटी स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाणीपुरवठा बंद करण्याची तरतूद करण्यात आली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय.

(२) सदर थकबाकी वसुलीसंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून संबंधितांशी पत्रव्यवहार करणे, नोटीसा देणे, प्रत्यक्ष भेटी देणे, जिल्हाधिकारी/नगरपालिका प्रशासन संचालनालयामार्फत वसुलीसाठी पाठपुरावा करणे, महसुली प्रमाणपत्राव्दारे (आर.आर.सी.) वसुलीसाठी पत्रव्यवहार करणे आणि शासनस्तरावरून मा.मुख्य सचिव/प्रधान सचिव यांच्याकडे संबंधितांच्या बैठका आयोजित करून संबंधितांना निर्देश देणे इ. कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे थकबाकी वसुलीस प्रोत्साहन म्हणून निर्भय योजनेची अंमलबजावणी चालू आहे. याबाबत मा.मुख्य सचिव यांचेकडे सर्व संबंधित विभागांची दिनांक ०२.०३.२०१५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

(३) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम, १९७६ अंतर्गत कलम ४४ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाकडील थकबाकीच्या रकमेपोटी पाणी पुरवठा बंद करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, पाणी पुरवठा ही जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे या तरतूदीची अंमलबजावणी करता येत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन
मुंबई

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.